

माहिती अधिकार अधिनियम कलम ४ : सार्वजनिक प्राधिकरणावरील आवंधने :-


- कलम ४ (१) (ख) प्रमाणे :-

➤ मुद्दा क्र. (एक) - रचना, कार्य व कर्तव्य याचा तपशिल -

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांनी साईभक्तांना सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांचे अधिपत्याखाली विविध विभाग सुरु केलेले आहेत. त्यापैकी सीसीटीक्ही कंट्रोल सेल हा एक विभाग कार्यरत आहे. त्याची रचना, कार्य व कर्तव्ये यांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

● रचना -

▪ सीसीटीक्ही कंट्रोल सेल ▪



● कामांचा आणि कर्तव्यांचा तपशिल :-

०१	विभागाचे नांव :-	सीसीटीक्ही कंट्रोल सेल
०२	संपुर्ण पत्ता -	मु.पो. शिर्डी, ता. राहाता, जिल्हा - अहमदनगर. (महाराष्ट्र) - ४२३१०९.
०३	कार्यालय प्रमुख	विभागप्रमुख
०४	कोणत्या खात्याच्या अधिनस्त हे कार्यालय आहे.	श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी
०५	कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयात सादर केला जातो.	मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी
०६	कार्यकक्षा : भौगोलिक	श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांची शिर्डी परिसर
०७	अंगीकृत व्रत (Mission)	साईभक्तांचे सुरक्षेसाठी असलेल्या सीसीटीक्ही यंत्रणेचे दुरुस्ती, देखभालीची कामे तसेच Live दर्शन, TV चॅनेल्सची कामे करणे.
०८	ध्येय/ धोरण (Vision)	साईभक्तांसाठी मंदिर सुरक्षा यंत्रणा सुसज्ज ठेवणे, पोलिस यंत्रणेच्या मागणीनुसार फुटेज तयार करून देणे. सुरक्षा यंत्रणा संदर्भात विविध ठिकाणी विकसीत करणेचे प्रस्तावित करणे. श्रीं चे Live दर्शन प्रक्षेपण टाटास्काय प्रक्षेपित करणे.
०९	कार्यालयाची वेळ व दुरध्वनीक्र.	कार्यालयाची वेळ स.१० ते १:३० ते व २:०० ते ६:०० दुरध्वनी क्रमांक(०२४२३) २५८८६६, २५८८६७, २५८८२९, २५८९३२
१०	साप्ताहिक सुट्टी	रविवार

➤ मुद्दा क्रमांक (दोन) - अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्य : -

अ.नं	अधिकार पद	विद्यमान पदसंख्या	सर्वसाधारण कर्तव्ये
०१	प्र.विभागप्रमुख	०१	विभागातील तांत्रिक तथा प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेणे व विभागातील कर्मचा-यांकडून नेमून दिलेली कामे करून घेणे. विभागातील कामकाज सुरक्षित चालण्यासाठी नियंत्रण ठेवणे. नविन प्रस्ताव सादर करणे, टिप्पण्या व प्रस्ताव तयार करणेसाठी मार्गदर्शन करणे. टेंडर प्रक्रीया पार पाडणे व त्याची बीले अदा करणे. ई-निवीदे संबंधीत कामे करणे. याव्यतिरीक्त वरिष्ठांनी सुचना दिलेली इतर कर्तव्ये.
०२	सीसीटीव्ही ऑपरेटर	०१	डेडस्टॉक संबंधीत कामे करणे, टि.व्ही, सीसीटीव्ही कॅमेरे यांचा दुरुस्ती/देखभालीची कामे व त्यासंबंधित कोटेशन मागवून पुढील कार्यवाही व दुरुस्ती /देखभालीची बील अदायगीबाबत कार्यवाही करणे, वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे प्रस्ताव, टिप्पणी तयार करणे, वरिष्ठ सांगतिल ती कामे करणे.
०३	सीसीटीव्ही (मदतनीस) ऑपरेटर	कायम ०८ संस्थान अकुशल कंत्राटी ०१ अकुशल कंत्राटी ०३	मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्य कॅमे-याचे कंट्रोल रुममध्युन २४ X ७ शिफ्टनुसार निरीक्षण व नियंत्रण करणे. पोलिस यंत्रणेसाठी आवश्यतेनुसार क्लिप तयार करणे. दर्शन रांगेत गर्दीचे काळात नियोजन करणे यासाठी संबंधीत सुपरवायझ रला वॉकी-टॉकीवरून मेसेज देवाण-घेवाण करणे. साईंभक्तांच्या तक्रारीवर पोलिस यंत्रणेची मान्यता मिळालेवर, उपलब्ध असलेली फुटेज/क्लिप तयार करून देणे. या व्यतिरीक्त वरिष्ठांनी सुचना दिलेली इतर कर्तव्ये.
०४	सीसीटीव्ही लाईव्ह दर्शन (मदतनीस)	कायम ०२ अकुशल कंत्राटी ०१	TV चॅनेल्स, Live दर्शनाची कामे करणे, त्यासंबंधित असलेली मेन्टेनन्सची कामे करणे. तसेच मंदिर, मंदिर परिसर, नवीन दर्शन लाईन, जुनी दर्शन लाईन व संस्थानच्या इतर विभागात लावण्यात आलेल्या टीव्ही व त्यासाठी असलेल्या Instrument ची वेळोवेळी तपासणी, दुरुस्ती व देखभाल करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
०५	संस्थान कुशल कंत्राटी कर्मचारी (सीसीटीव्ही ऑपरेटर)	०१	उत्सव तसेच गुरुवार या दिवशी दाखविण्यात येणा-या श्री चे पालखीचे टी.व्ही.वरती लाईव्ह दाखविणे, आरती नंतर पीआरओ ने दिलेले डॉक्युरेंटरी व्हिडीओ दाखविणे, विभागातील टी.व्ही.सेट बंद असेल तर ते चालू करून घेणे, बाहेरगावी कार्यक्रमामध्ये श्री साईंबाबांचे माहितीची डॉक्युमेंटरी टी.व्ही.वर दाखविणेसाठी कार्यवाही व नियोजन करणे, मिटींग कॉन्फरन्स हॉल मध्ये डेमो टी.व्ही.वरती दाखविणे, सीसीटीव्ही लाईव्ह कॅमेरे साफसफाई करून घेणे व नियंत्रण ठेवणे. वरिष्ठांनी सांगितलेली सर्व कामे करणे.
०६	संस्थान कुशल कंत्राटी कर्मचारी(टी.व्ही.मॅकेनिक)	०१	लोकेशन वाईज टी.व्ही. च्या डेडस्टॉकचे नोंदी अदयावत ठेवणे, लाईव्ह दर्शन डेडस्टॉकचे नियंत्रण संभाळणे, टी.व्ही.तपासून लाईव्ह दर्शन सिस्टीम सुरक्षित चालण्यासाठी त्यांची उपकरणे (Transmitter, Receiver, Network, Switches इ.) अदयावत ठेवणे, लाईव्ह दर्शन सिस्टीम साठी आवश्यक असलेली मेन्टेनन्सची कामे करणे, नवीन सेटअप साठी अदयावत प्रकल्पाची माहिती घेणे, लाईव्ह दर्शन सिस्टीम चे वार्षिक दुरुस्ती व देखभाल करिता कोटेशन मागवून पुढील कार्यवाही साठी देणे, या व्यतिरीक्त वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
०७	संस्थान कंत्राटी कुशल कर्मचारी	०१	वरिष्ठांचे सुचनेनुसार प्रस्ताव, टिप्पण्या, पत्रे इ. संगणकावर टाईप करणे, विभागाअंतर्गत पत्र व्यवहार करणे. विभागाकडील विविध कामे करून घेणेकामी इतर विभागांशी मॅन्युअली व ई-ऑफिसब्दारे पत्रव्यवहार करणे. विभागातील सर्व कायम व संस्थान कंत्राटी कर्मचारी मासिक खाडेतक्ता, कंत्राटी कर्मचारी यांचे मासिक बिलासंबंधित कामे करणे. विभागाकडील कागदपत्रांच्या आवक - जावक नोंदी ठेवणे. मा.व्यवस्थापन समितीचे सभेतील निर्णयांची ठराव कार्यवाही तयार करून पाठविणे. दैनंदिन आलेले ई-मेल चेक करून वरिष्ठांना सादर करणे, या व्यतिरीक्त वरिष्ठांनी सुचना दिलेली इतर कर्तव्ये.
०८	संस्थान अकुशल कंत्राटी कर्मचारी	०१	विभागाकडे येणारे टपालाची वर्कशीट रजिस्टरला नोंद घेऊन कार्यवाहीचे टपाल संबंधित कर्मचा-यांना देणे तसेच उर्वरित टपाल दप्तरी फाईल करणे, कायम, कंत्राटी कर्मचा-यांच्या रजा, सुट्ट्या हजेरी रजिस्टरवर नोंदविणे तसेच रजा रजिस्टरवर नोंदविणे, डयुटी चार्टप्रमाणे कर्मचा-यांची दैनंदिन उपस्थिती तपासणे, खाडे तक्त्याचे अनुशंगाने वर्कजॉय मध्ये कर्मचा-यांच्या रजा, सुट्ट्या, डयुट्या अपलोड करणे, रिपोर्ट सादर करणे, सर्व कर्मचा-यांच्या डयुट्या लावणे, दैनंदिन कामकाजाचे राऊंड रजिस्टर तपासणे, विभागाकडील सर्व रजिस्टर प्रमाणित करणे, जीआरएन व ईआरपी करणे, वरिष्ठ सांगतील ती विभागातील कामे करणे.

अ.नं	अधिकार पद	विद्यमान पदसंख्या	सर्वसाधारण कर्तव्ये
०९	कंत्राटी अकुशल कर्मचारी	०१	कार्यालयीन कामकाजात आवश्यकतेनुसार सहाय्य करणे. दुरुस्ती/देखभालीचे कामात सीसीटीव्ही ऑपरेटर यांना मदत करणे. दुरुस्ती व देखभाल तसेच इतर संबंधित कामाचे बिल अदा करणेकामी विहित पद्धतीने कार्यवाही करणेसाठी मदत करणे. दुरुस्ती व देखभाली संबंधित टिप्पणी वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार संणकावर तयार करणे व ई-ऑफिस व्हारे पाठविणे, डेडस्टॉक संबंधित कामात मदत करणे, कोटेशन मागविणेकामी संस्थान वेबसाईटवर अपलोड करणे. विभागामध्ये विविध आवश्यक साहित्य खेरेदी करणेकामी वरिष्ठांना कामात मदत करणे, याव्यतिरिक्त वरिष्ठांनी सूचना दिलेली इतर कर्तव्ये.
१०	कार्यालयीन शिपाई	०१	दररोज कार्यालय वेळेपुर्वी उघडणे व वेळेनंतर बंद करणे, कार्यालय उघडल्यानंतर कार्यालयातील टेबल, खुर्च्या, फर्निचर, संगणक संच पुसणे व सफाई करणे, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची चहापान व्यवस्था करणे, कार्यालयातील सुचनेनुसार वरिष्ठाकडे फाईल ने-आण करणे, विभागाकडील फाईल्सची वेळेचे-वेळी ६ बंडल करणे, भांडारकडून मागणीप्रमाणे स्टेशनरी व इतर वस्तू आणणे, कार्यालयात फाईल देवाण-घेवाण करणे, कार्यालयीन कामकाजा करीता जुन्या फाईल्स शोधून देणे व सर्व फाईल्सची निगा राखणे, मागणीनुसार वेळोवेळी झेरॉक्स काढून आणणे, लेखाशाखेत वेळोवेळी बीले, रजिस्टर पोहोच करणे, विविध विभागांना कार्यालयीन टपाल पोहोच करणे. तसेच प्रसंगानुरूप वरिष्ठ सांगतील ती कामे करणे.

➤ मुद्दा क्रमांक (तीन) - निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली -

प्रस्तावीत सुरक्षा यंत्रणेसाठी प्रकल्पांबाबत निर्णय घेतांना प्रस्ताव तयार करून त्यात कराव्या लागणा-या कामाचा तसेच येणा-या अंदाजे खर्चाचा समावेश केला जातो. सदर प्रस्ताव मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मंजुरीस्तव तसेच आवश्यकतेनुसार मा.व्यवस्थापन समितीचे सभेपुढे निर्णयास्तव सादर केला जातो. मान्यतेनंतर सदर कामाच्या निवीदा/कोटेशन इ.बाबींची पुरता करून व विहीत नियमांचे पालन करून सदरचे काम पुर्ण करण्यात येते. तसेच मोठ्या स्वरूपाच्या प्रकल्पासाठी संकल्पन, प्रकल्प व्यवस्थापन व परिवेक्षण यासाठी सल्लागारामार्फत सेवा घेण्यात येतात.

➤ मुद्दा क्र. (चार) - कार्य पार पाडण्यासाठी ठरविण्यात आलेली मानके :-

इकडील विभागामार्फत तांत्रिक कामे टेंडर प्रक्रियेद्वारे केली जातात व त्यामध्ये अटी व शर्ती (मानके) समावेश करण्यात येतात.

➤ मुद्दा क्र. (पाच) - कामासंबंधी सर्व सामान्यपणे नियम :-

कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारे नियम, विनीयम, सुचना, नियम पुस्तिका आणि अभिलेख :-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिरडी. अधिनियम - २००४ अन्वये अन्वये कार्य पार पाडण्यात येतात.

➤ मुद्दा क्र. (सहा) - नियंत्रणखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण :-

विहीत प्रवर्गावर्गानुसार दस्तऐवज वेळोवेळी अभिलेख कक्षाकडे जमा करण्यात येतात. सदरचे दस्तावेज प्रामुख्याने अ,ब,क व ड प्रकार करण्यात आलेले आहे.

➤ मुद्दा क्र. (सात) - धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात, लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील.

- वर्तमानपत्रातील अथवा संस्थानचे संकेतस्थळावरील जाहीरातीद्वारे / निवेदनाद्वारे.

➤ मुद्दा क्र. (आठ) - संस्थेचा एक भाग म्हणुन किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी घटीत केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळाचे, परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण, आणि त्या मंडळाच्या, परिषदांच्या, समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकींची कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहे किंवा कसे याबाबतते विवरण.

- अतिमहत्वाचे निर्णय वगळता, इतर कार्यवृत्ते वरिष्ठांच्या परवानगीने जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत.

➤ मुद्दा क्र. (नऊ) - अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची निर्देशिका -

अ. क्र.	अधिकार पद	अधिकारी व कर्मचारी नांव	वर्ग	नोकरीवर रुजू झाल्याचा दिनांक	संपर्कसाठी दुरध्वनी क्र.
०१	प्र.विभागप्रमुख	राहुल वामन गलांडे	वर्ग २	२७/१२/२००१	०२४२३-२५८९३२
०२	सीसीटीव्ही ऑपरेटर	शेखर विजयराव कुलकर्णी	वर्ग ३	३०/१०/२००३	०२४२३-२५८९३४
०३	सीसीटीव्ही लाईव्ह दर्शन (मदतनीस)	तुळशीराम रावसाहेब पवार	वर्ग ४	०४/१२/२००६	०२४२३-२५८९२९
०४	सीसीटीव्ही ऑपरेटर (मदतनीस)	प्रकाश विठ्ठल निर्मल	वर्ग ४	०४/१२/२००६	०२४२३-२५८८६६
०५	सीसीटीव्ही ऑपरेटर (मदतनीस)	पंकज कालीदास डंबाळे	वर्ग ४	०४/१२/२००६	०२४२३-२५८९२९
०६	सीसीटीव्ही ऑपरेटर (मदतनीस)	बाबासाहेब पाराजी काटकर	वर्ग ४	०४/१२/२००६	०२४२३-२५८८६६
०७	सीसीटीव्ही ऑपरेटर (मदतनीस)	श्रीधर गंगाधर कुलकर्णी	वर्ग ४	०४/१२/२००६	०२४२३-२५८८६६
०८	सीसीटीव्ही ऑपरेटर (मदतनीस)	किरण पेत्रस खरात	वर्ग ४	०५/१२/२००६	०२४२३-२५८८६६
०९	सीसीटीव्ही ऑपरेटर (मदतनीस)	शिवाजी नारायण वहाडणे	वर्ग ४	०५/१२/२००६	०२४२३-२५८८६६
१०	सीसीटीव्ही ऑपरेटर (मदतनीस)	अशोक लक्ष्मण भोंडगे	वर्ग ४	०५/१२/२००६	०२४२३-२५८८६६
११	सीसीटीव्ही ऑपरेटर (मदतनीस)	काशिनाथ बबन हारदे	वर्ग ४	०५/१२/२००६	०२४२३-२५८८६६
१२	सीसीटीव्ही ऑपरेटर (मदतनीस)	मंगेश रामदास पाटणकर	वर्ग ४	१६/०९/२०२२	०२४२३-२५८८६६
१३	कार्यालयीन शिपाई	सयाजी दादा जगताप	वर्ग ४	०५/१२/२००६	०२४२३-२५८८६६

➤ मुद्दा क्र. (दहा) - अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन -

या विभागातील कायम कर्मचारी यांना संस्थान नियमाने सातव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा केले जाते. तसेच कुशल व अकुशल कंत्राटी कर्मचारी यांना किमान वेतन दरानुसार व संस्थानने मान्यता दिलेप्रमाणे वेतन अदा करण्यात येते.

➤ मुद्दा क्र. (आकरा) - योजनांचा तपशिल, प्रस्तावित खर्च, प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प, आणि संवितरित केलेल्या रक्कमांचा अहवाल.

सीसीटीव्ही कंट्रोल सेलकडील वार्षिक अंदाजपत्रक - सन - २०२४-२०२५

अ.नं.	तपशील	मंजुर रक्कम
१.	LED Display/Screen खर्च	७,००,०००/-
२.	नविन सीसीटीव्ही प्रोजेक्ट खर्च	४,००,००,०००/-
३.	टिव्ही खरेदी व दुरुस्ती खर्च	५,००,०००/-
४.	इंटरनेट ब्रॉडबैन्ड	-----
५.	कंत्राटी कामगार पगार खर्च	२२,००,०००/-
६.	मशीनरी दुरुस्ती व देखभाल खर्च	६,००,०००/-
७.	किरकोळ खर्च (प्रासांगिक)	२०,०००/-
८.	टाटास्काय रिचार्ज खर्च	५,००,०००/-
९.	फोटो डेक्होलोपिंग खर्च व किरकोळ खर्च	१५,०००/- जनसंपर्क कार्यालयाकडे सदर विभाग वर्ग
१०.	अँडक्हान्स	२०,०००/-
११.	प्रशिक्षण खर्च	३,००,०००/-
१२.	सल्लागार चार्जेस	१०,००,०००/-
१३.	प्रवास खर्च	१०,०००/-
	एकुण रक्कम	४,५८,६५,०००/-

- ..५..
- मुद्दा क्र. (बारा) - अर्थसाहाव्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रित तसेच वाटप केलेल्या रक्कमा
आणि कार्यक्रमांच्या लाभाधिकाऱ्यांचा तपशील.
 - निरंक
 - मुद्दा क्र. (तेरा) - ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा
तपशील : -
 - निरंक
 - मुद्दा क्र. (चौदा) - विभागाकडे इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती : -
- सीसीटीव्ही यंत्रणेतील डाटा कॅप्सिटीनुसार साठवून ठेवले जातो.
 - मुद्दा क्र. (पंधरा) - माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा तपशील : -
 - निरंक
 - मुद्दा क्र. (सोळा) - जनमाहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील : -

जन माहिती अधिकारी -

अ.नं.	जन माहिती अधिकाऱ्याचे नाव	अधिकार पद	संपुर्ण पत्ता / दूरध्वनी क्र.
०१	श्री. राहुल वामन गलांडे	प्र.विभागप्रमुख	०२४२३-२५८९३५

प्रथम अपीलीय प्राधिकारी -

अ.नं.	अपीलीय अधिकाऱ्याचे नाव	अधिकार पद	संपुर्ण पत्ता / दूरध्वनी क्र.
०१	श्री विश्वनाथ बजाज	प्र.प्रशासकीय अधिकारी	०२४२३-२५८७०९

- मुद्दा क्र. (सतरा) - विहीत करण्यात येईल अशी इतर माहिती - निरंक

(गलांडे)
प्र.सीसीटीव्ही कंट्रोल सेलप्रमुख

१३३१३१
(बजाज)
प्र.प्रशासकीय अधिकारी,
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी.